

Tel. : (91 832) 6714444

E-mail: gkbophthalmics@gkb.net

Website: www.gkb.net

GKB/STK-EXCH November 19, 2025

Department of Corporate Services BSE Limited Phiroze Jeejubhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001

Ref: Scrip Code No.: 533212

Dear Sir,

Subject: Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025.

Please find enclosed copies of newspaper cuttings of the extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025, published in Free Press Journal (Mumbai Edition) and on Pudhari (Marathi) dated November 16, 2025.

Please acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully, For GKB Ophthalmics Ltd.,

Pooja Bicholkar Company Secretary





Regd. Office: ICICI Bank Limited, Landmark Race Course Circle, Vadodara- 390007 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051.

Branch Office:Office No. 201-B, 2nd Floor, WIFI IT Park, Road No.1, Plot No. B/3, Wagle Industrial Estate, Thane (West), Thane- 400604 Notice for Disclosure of Legal Heirs of Deceased Borrower PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Home Loan LBSLI00005289206 (Credit facility) was granted to Yugmjyoti Maroti Nagarale along with the deceased Jayant Maroti Nagarale by ICICI Bank Ltd. (The Bank). The said credit facility is secured by Yugmjyoti Maroti Nagarale by creation of the security interest by way of mortgage, with respect to the property situated at Flat No 502, 5th Flr, Arihant Nano Pearl, Plot No 30/33, B/h Z P Marathi Boys School, Old S No 416 2A 1A1 1B1 1C1, Kupwad, New S No 136 2A 1A1 1B1 1C1, Sangli - 416416. We would like to inform you that the demise of Jayant Maroti Nagrale has come to our knowledge during field visits conducted by the Bank officials

and by telephonic communications on the registered contact numbers. In this regard, letter dated November 11, 2025 was previously sent to the registered addresses of the Borrowers and the deceased Jayant Maroti Nagrale, for providing information about the Legal Heirs of the deceased Borrower. Therefore, this Notice is hereby given for sharing details of the Legal Heirs of the deceased Jayant Maroti Nagrale with supporting documents for

updating the Bank's records, within <15> days of publication of this Notice.

You may submit the above-mentioned details to Mr./Ms Jaydeep Bodgire by visiting Office No. 201-B, 2nd Floor, WIFI IT Park, Road No.1, Plot No. B/3, Wagle Industrial Estate, Thane (West), Thane-400604. Date: November 15, 2025 <SD> Authorised Office

Place : Sangli

Regd. Office: ICICI Bank Limited, Landmark Race Course Circle, Vadodara- 390007 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051.

Branch Office:Office No. 201-B, 2nd Floor, WIFI IT Park, Road No. 1 Plot No. B/3, Wagle Industrial Estate, Thane (West), Thane- 400604 Notice for Disclosure of Legal Heirs of Deceased Borrower PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Home Loan LBNAS00004187414 (Credit facility) was granted to Jayashri Nitin Khairanar along with the deceased Nitin Jagannath Khairnar by ICICI Bank Ltd. (The Bank). The said credit facility is secured by Jayashri Nitin Khairanar by creation of the security interest by way of mortgage, with respect to the property situated at Flat No 08, 1st Floor Mayuri Apartment Neighborhood Shravan, Ambad Link Road, Plot No 78 Nasik-422009.

We would like to inform you that the demise of Nitin Jagannath Khairnar has come to our knowledge during field visits conducted by the Bank officials and by telephonic communications on the registered contact numbers. In this regard, letter dated November 11, 2025 was previously sent to the registered addresses of the Borrowers and the deceased Nitin Jagannath Khairnar, for providing information about the Legal Heirs of the deceased Borrower.

Therefore, this Notice is hereby given for sharing details of the Legal Heirs of the deceased Nitin Jagannath Khairnar with supporting documents for updating the Bank's records, within <15> days of publication of this Notice. You may submit the above-mentioned details to Mr./Ms Sagar Dilip Hingmire by visiting Office No. 201-B, 2nd Floor, WIFI IT Park, Road No. 1, Plot No. B/3, Wagle Industrial Estate, Thane (West), Thane- 400604. Date: November 15, 2025 <SD> Authorised Officer For ICICI Bank Ltd.

Regd. Office: ICICI Bank Limited, Landmark Race Course Circle, Vadodara- 390007

Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051.
Branch Office: Office No. 201-B, 2nd Floor, WIFI IT Park, Road No.1, Plot No. 873, Wagle Industrial Estate, Thane (West), Thane- 400604
Notice for Disclosure of Legal Heirs of Deceased Borrower

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Home Loan LBAUR00002018008 & LBAUR00001948684 (Credit facility) was granted to Priti Rajesh Bhandari along with the deceased Rajesh Navinchand Bhandari by ICICI Bank Ltd. (The Bank). The said credit facility is secured by Priti Rajesh Bhandari by creation of the security interest by way of mortgage, with respect to the property situated at Flat No. 05, 2nd Floor, Suyash Residency, Plot No. 54, Dashmesh Nagar, Shahnoor Wadi, CTS No 16293/5 Aurangabad-431001.

We would like to inform you that the demise of Rajesh Navinchand

16293/5 Aurangabad- 431001. We would like to inform you that the demise of Rajesh Navinchand Bhandari has come to our knowledge during field visits conducted by the Bank officials and by telephonic communications on the registered contact numbers. In this regard, letter dated November 11,2025 was previously sent to the registered addresses of the Borrowers and the deceased Rajesh Navinchand Bhandari, for providing information about the Lead Heirs of the deceased Borrower.

deceased regiesh Navinchand Bhandari, for providing information about the Legal Heirs of the deceased Borrower.

Therefore, this Notice is hereby given for sharing details of the Legal Heirs of the deceased Rajesh Navinchand Bhandari with supporting documents for updating the Bank's records, within <15> days of publication of this Notice.

You may submit the above-mentioned details to Mr./Ms Sandeer Uddhavrao Dhere by visiting Office No. 201-B, 2nd Floor, WIFIIT Park, Road No.1, Plot No. B/3, Wagle Industrial Estate, Thane (West), Thane 400604. Date: November 15, 2025 <SD> Authorised Officer For ICICI Bank Ltd. lace : Aurangabad

**BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD.** (MULTI-STATE SCHEDULED BANK)
Central Office: "Marutagiri", Plot No. 13/9A, Sonawala
Road, Goregaon (East), Mumbai-400063.
Tel.: 61890088 / 61890134 / 61890083.

#### **POSSESSION NOTICE**

The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 10.8.2020 calling upon the **Principal Borrower**: **Mr.Girdhar Valji Solanki**, Joint/Co-Borrowers: 1.Mr.Jitendra Valji Solanki, 2.Mrs.Rajiben Valji Solanki to repay the amount mentioned in the notice being Rs.21,54,121/-(Rupees Twenty One Lakh Fifty Four Thousand One Hundred Twenty One) as on 25.07.2020 along with further interest/ charges thereon within

60 days from the date of receipt of the said notice.

The said borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned through Addl Tahsildar Mira Bhayander in execution of Order dated 03.04.2023 passed by Addl. District Magistrate, Thane in Case No. 945/2021 has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on this 12th day of November of the

The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount Rs.21,54,121/- (Rupees Twenty One Lakh Fifty Four Thousand One Hundred Twenty One) as on 25.07.2020 along with further interest/ charges thereon along with further interest. DESCRIPTION OF THE PROPERTY

Flat No.19, admeasuring 42.37 sq.meter built-up area equivalent to 570 sq ft. super built up area on the Ground Floor in 'B' Wing of "New Chanda Co-operative Housing Society Ltd.", constructed on land bearing Old Survey No.101, New Survey No.60, Hissa No.1 lying and being in the Revenue Village Khari of Bhayander within the Jurisdiction of Mira Bhayander Mahanagar Palika situated at Navghar Cross Road No.5, Bhayander (East), Taluka & District Thane – 401 105, **owned by** 

Mrs.Rajiben Valji Solanki and bounded by: West: Chandan Vihar North: Chandan Viha South: Kanchan Building

Date : 12.11.2025 Place : Bhayander (E), Thane **Authorised Officer** 

#### INDIA HOMES LIMITED (Formerly India Steel Works Limited) REGD. OFFICE: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203

Standalone Half Year ended Year ender

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2025

31. 140.	railiculais						
		30-Sep-2025	30-Jun-2025	30-Sep-2024	30-Sep-2025	30-Sep-2024	31-Mar-2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operation (net)* *(This includes other income)	11.93	13.46	59.91	25.40	66.20	112.75
2	Net Profit/(Loss) before exceptional items	(314.89)	(147.57)	(450.52)	(462.46)	(892.11)	(1,565.28)
3	Net Profit/(Loss) after exceptional items	(314.89)	(147.57)	(224.59)	(462.46)	(666.18)	(1,339.35)
4	Net Profit/(Loss) after tax	(314.89)	(147.57)	(224.59)	(462.46)	(666.18)	(1,339.35)
5	Total comprehensive Income	(314.89)	(147.57)	(224.59)	(462.46)	(666.18)	(1,337.13)
6	Paid-up Equity Share Capital [face value of Rs.1/- per share -	3,980.81	3,980.81	3,980.81	3,980.81	3,980.81	3,980.81
7	Other Equity excluding Revaluation Reserve						(1,343.59)
8	Earnings per share face value @ Rs.1/- each.						
	a) Basic (in Rs.) - (Before Exceptional Items)	(0.08)	(0.04)	(0.11)	(0.12)	(0.22)	(0.39)
	b) Diluted (in Rs.) - (Before Exceptional Items)	(0.08)	(0.04)	(0.11)	(0.12)	(0.22)	(0.39)
	a) Basic (in Rs.) - (After Exceptional Items)	(0.08)	(0.04)	(0.06)	(0.12)	(0.17)	(0.34)
	b) Diluted (in Rs.) - (After Exceptional Items)	(0.08)	(0.04)	(0.06)	(0.12)	(0.17)	(0.34)

The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone) for the quarter and half year ended September 30,2025, the same has been filed with the Stock Exchanges under Regulation 47read with Regulation 33 of the SEBI(Listing and other Disclosure requirements) Regulations2015. The Full formats are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.comand the the Companys website at www.indiahomesItd.com

Date: 14th November, 2025 Place : Mumbai



For INDIA HOMES LIMITED Sudhirkumar H. Gupta Executive Chairman - DIN: 00010853

## VGIL

#### Veer Global Infraconstruction Limited

Regd Office:- A-01 Shalibhadra Classic, 100 feet Link Road, Near Union Bank of India,

Nalasopara, East-401209 Maharasthra Thane MH 401209 IN Tel: 0250-2990331 Email: ipoveer@gmail.com Website: www.veergloballtd.com CIN Number: L45309MH2012PLC225939

	Un-Audited Financial Results for t	ne Quarter	& Half Yea	Ended As	On 30.09.20	025								
	(₹ in Lakhs													
Sr.	Particulars		uarter Ende				Year Ended							
No.		30-09-2025												
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)							
1 2	Net Sales / Total Income from Operations Net Profit / Loss from ordinary activities	157.46	119.4	306.62	276.86	509.4	1162.95							
3	after finance cost but before exceptional items  Net Profit for the period before tax	68.63	32.45	135.37	101.09	186.68	264.52							
	(After exceptional items)	68.63	32.45	135.37	101.09	186.68	195.28							
4	Net Profit after tax and after exceptional items	68.63	17.45	120.70	101.09	172.01	180.81							
5	Paid-up equity share capital	1624.34	1624.34	1624.34	1624.34	1624.34	1624.34							
6	EPS (Basic and diluted)	0.43	0.11	0.75	0.63	1.06	1.12							

#### NOTES:

Place: Mumbai

Date: 14th November, 2025

- I. The above Financial Results were taken on record and approved in the meeting held on 14/11/2025 after review by Audit Committee. Previous period figures were regrouped, wherever necessary.
- . Since more than 90% revenue of the Company comes from single segment, segment reporting has not been giver
- . The aforesaid results have been filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 and are also available on the website of the Stock Exchange and the company



For and on behalf of the Board of Directors Vijavbhaj Vaqijbhaj Bhanshal Managing Director | DIN: 05122207



#### **GKB OPHTHALMICS LIMITED**

CIN: L26109GA1981PLC000469

Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526 Tel No. (0832) 6714444 E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

										(R	s. in Lakhs ex	cept earnings	per share data)		
				Standalone				Consolidated							
SI. No.	Particulars	Qı	Quarter ended		Half year ended Year en		Year ended	Quarter ended		ed	Half year ended		Year ended		
NO.		30.09.25	30.06.25	30.09.24	30.09.25	30.09.24	31.03.25	30.09.25	30.06.25	30.09.24	30.09.25	30.09.24	31.03.25		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	610.64	877.49	825.74	1,488.13	1,687.64	3,274.94	3,017.22	3,230.51	2,614.30	6,247.73	5,216.06	10,898.76		
2	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(50.47)	(212.51)	(204.36)	(262.98)	(344.09)	(603.63)	194.19	(54.98)	(114.76)	139.21	(113.42)	(690.93)		
3	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and before Tax)	(50.47)	(212.51)	(204.36)	(262.98)	(344.09)	(603.63)	194.19	(54.98)	(114.76)	139.21	(113.42)	(690.93)		
4	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and Tax)	(52.26)	(214.30)	(205.37)	(266.56)	(346.10)	(610.79)	184.12	(64.07)	(115.01)	120.05	(104.51)	(707.92)		
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(57.35)	(219.39)	(208.22)	(276.74)	(351.81)	(631.15)	53.27	(95.38)	(132.78)	(42.11)	(132.09)	(861.22)		
	Equity Share Capital	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06		
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)														
	(a) Basic (Rs.)	(1.04)	(4.25)	(4.07)	(5.29)	(6.87)	(12.12)	3.17	(2.02)	(2.41)	1.15	(2.91)	(13.98)		
	(b) Diluted (Rs.)	(1.04)	(4.25)	(4.07)	(5.29)	(6.87)	(12.12)	3.17	(2.02)	(2.41)	1.15	(2.91)	(13.98)		

- 1. The above unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 14, 2025 which has been subjected to limited review by the statutory auditors of the Company, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as
- 2. The company operates in one primary segment only, i.e. manufacturing of Ophthalmics Lenses and therefore no further disclosures are required in this regard.
- 3. The Board of Directors of GSV Ophthalmics Private Limited (GSV), a material subsidiary of the Company, had proposed its closure by opting for "Voluntary Winding Up" as it was not carrying any business since its inception. Accordingly, the Board of Directors and shareholders of its Holding Company, GKB Ophthalmics Limited, had approved the proposal of voluntary winding of GSV vide Board meeting dated September 22, 2025 and shareholders' meeting through Postal Ballot conducted by remote e-voting dated November 01, 2025, respectively.
- 4. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.gkb.net).



Place: Mapusa - Goa Date: 14th November, 2025 For GKB Ophthalmics Limited K.G. Gupta

Managing Director DIN: 00051863



#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30,2025

													(₹ In Lakhs)
Sr.	Particulars			Stand	lalone					Conso	lidated		
No.			Quarter ende	d	Half yea	ar ended	Year ended	(	Quarter ende	d	Half yea	ar ended	Year ended
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	360.02	644.48	444.23	1,004.50	2,805.97	6,105.52	1,617.68	1,912.00	1,574.39	3,529.68	5,338.25	9,953.53
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items)	(2,330.22)	72.32	(48.30)	(2,257.90)	1,759.02	3,871.59	(2,609.29)	(152.56)	(189.14)	(2,761.84)	1,599.86	1,779.70
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	(2,330.22)	72.32	(48.30)	(2,257.90)	1,759.02	3,871.59	(2,609.29)	(152.56)	(189.14)	(2,761.84)	1,599.86	1,779.70
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	(1,802.62)	53.85	(28.69)	(1,748.77)	1,318.63	6,349.07	(2,081.68)	(171.03)	(169.53)	(2,252.71)	1,159.47	4,257.17
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(1,802.62)	53.85	(28.69)	(1,748.77)	1,318.63	6,340.90	(2,081.43)	(171.04)	(169.38)	(2,252.47)	1,159.59	4,251.40
6	Equity share capital	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year ended March 31, 2025	-	-	-	-	-	31,843.26	-	-	-	-	-	19,406.40
8	Earnings Per Share in Rupees (before extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted:	(2.21)	0.07	(0.04)	(2.15)	1.62	7.79	(2.55)	(0.21)	(0.21)	(2.76)	1.42	5.22
9	Earnings Per Share in Rupees (after extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted :	(2.21)	0.07	(0.04)	(2.15)	1.62	7.79	(2.55)	(0.21)	(0.21)	(2.76)	1.42	5.22
Note	e.												

Place : Mumbai

Date: November 14, 2025

- The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the the quarter and half year ended on September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarter ended unaudited financial results is available on the Stock Exchanges websites. (www.bseindia.com & www.nseindia.com) and also on the Company's website namely www.atlantaalimited.in.
- 2 The unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on November 14,2025.



FOR ATLANTAA LIMITED

Rajhoo Bbarot

#### S. P. CAPITAL FINANCING LTD.

Regd. Off.: The Ruby, 5th Floor, Office No. 5C, South Wing, Level 8th, J K Sawant Marg, Mumbai-400028 Phone: 40372424, Website: www.spcapital.in, E-mail: spcapitalfin@gmail.com, Scrip Code: 530289

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(Rs. In Lakhs)

Sr	Particulars			Standalone		Sr.	Particulars	Consolidated					
No.		Quarter	Ended	Half Yea	r ended	Year Ended No.		Quarte	r Ended	Half yea	r ended	Year Ended	
		30/09/2025 (Unaudited)	30/09/2024 (Unaudited)	30/09/2025 (Unaudited)		31.03.2025		30/09/2025 (Unaudited)		30/09/2025 (Unaudited)		Year Ended 31.03.2025	
1	Total Income From Operation	433.76	154.50	831.25	261.60	(Audited) 561.56 1	Total Income From Operation	433.76	154.50	831.25	261.60	(Audited) 561.56	
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	278.18	72.25	537.74	111.65	151.84 2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and /or Extraordinary Items)	278.18	72.25	537.74	111.65	151.84	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraoridinary Items)	278.18	72.25	537.74	111.65	151.84 3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and /or Extraoridinary Items)	278.18	72.37	538.67	111.65	151.84	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraoridinary Items)	233.36	57.25	448.25	86.65	90.27 4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and /or Extraoridinary Items)	233.36	57.37	449.19	86.65	90.27	
5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	205.47	226.57	824.05	502.61	209.81 5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	205.47	226.69	824.98	502.61	209.81	
6	Equity Share Capital	601.22	601.22	601.22	601.22	601.22 6	Equity Share Capital	601.22	601.22	601.22	601.22	601.22	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.					1,551.32 7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.					1,551.32	
8	Earnings Per Share (of Rs.10/-each) (for Continuing and discontinued operations)-					8	Earnings Per Share (of Rs.10/-each) (for Continuing and discontinued operations)-						
	Basic	3.88	0.95	7.46	1.44	1.50	Basic	3.88	0.95	7.47	1.44	1.50	
	Diluted	3.88	0.95	7.46	1.44	1.50	Diluted	3.88	0.95	7.47	1.44	1.50	

#### NOTES:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30.09.2025 filed with the stock exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Quarterly/Unudited Financial
  - Results are available on the website of BSE at www.bseindia.com and on Company website. www.spcapital.in The above standalone/consolidate results, reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on 14.11.2025



IN THE COURT OF THE INSPECTOR OF SURVEY AND LAND RECORDS, RECORD OF RIGHTS MARGAO - GOA ISLR/MAR/RRS/PROML/43/2023/D

C-19 & 285 /Agonda 1. Milind Naik 2. Smt. Seema Milind Naik 3. Smt. Smita Sachendra Partgalkar 4. Shri. Sachendra Partgalkar 5. Smt. Bharati Kundar Naik

 Shri. Ferdinando Fernandes 2. Lourence Fernandes 3. Paul Fernandes 4. Smt. Batila Fernandes Fernandes 4. Smt. Batila Fernandes 5. Miss Rosy Fernandes 6. Miss Fatima Fernandes 7. Smt. Manuelina Fernandes 8. Sundarabai Vithal Agondekar (since Deceased) Represented by her legal heirs a) Shri. Suhas K.Shirsagar b) Smt. Anjani Suhas Shirsagar c) Smt. Shamila Paianith Shipsagar d) Shri. Sharmila Rajanith Shirsagar d) Shri Snarmila Kajantiri Snirsagar 0, Snn.
Sriram K. Shirsagar e 9, Smt. Sheetal
Sriram Shirsagar 9. Smt. Kanatabai
Owal Naik (since deceased)
Represented by her legal heirs Smt.
Kundan Naik 10. Benjamin Joaquim
Mariano Fernandes Alias Joaquim
Mariano Fernandes (Since Mariano Fernandes Comco Deceased) Represented by their legal heirs, a) Mrs. Hevona Fernandes b) Mrs. Querobina Fernandes c) Maria Santana Fernandes d) Shri. Manuel Fernandes e) Martha Fernandes colori Alexandes e) Martha Fernandes e) f)Shri.Agnelo Fernandes g) Shri. Abel Fernandes ...Respondents Ábel Fernandes

PUBLIC NOTICE Whereas whereas as the above named applicant filed an application dated 28/09/2023 for promulgation in survey No. 118/7(part) of Agonda village of Canacona Taluka, Goa. And whereas Notice to the And whereas Notice to the respondent were sent by Registered A.D. but some of the notices have been returned unserved with postal remark "Not Known", "Expired" etc. And whereas, the Attorney holder for the applicant submitted letter dated 31/07/2025 in the open court wherein he has stated that the surviving legal heirs of those who have expired and heirs of those who have expired and address of the unserved respondent and their whereabouts is not known to the applicant and requested to publish a notice in the local Newspaper, being a substitute And whereas I am satisafied that this

And whereas I am satisfained hat this is fit case for such publication.

Therefore Notice is hereby given to the respondents / legal heirs that enquiry will be held by me to decide the claim.

You are hereby required to attend before me either in person or by duly authorized agent in this office on 27/11/2025 at 11.30 a.m. at which

time and place an enquiry into claim will be made.

And you are hereby required to produce before me at the time and place referred to above any documents or evidence you may wish documents or evidence you may wish to be heard. If you fail to attend in person or duly authorized agent in pursuance of this notice the claim referred to above will be decided in your absence. Given under my hand and seal of this office on this 16th day of October 2025.

sd/- (Sudesh K.N.Bhaireli) Inspector of Survey & Land Record Record of Rights (south) Margao

# मराठी अकादमीतफे

पणजी : पढारी वृत्तसेवा

सरकारी गोवा मराठी विविध अकादमीतर्फ आयोजित विभागासाठीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुरस्कारांसाठी विविध विभागातील एकूण २२ पुस्तके आली होती.

पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्य पुढीलप्रमाणे : विभा लाड यांना 'सुलभा' कादंबरीसाठी डॉ. सुभाष भेंडे पुरस्कार, परेश प्रभू यांना 'बक्षीबहाहर जिवबादादा केरकर' यांचे चरित्र, खंड १ संपादनासाठी डॉ. एस. एम. नाडकर्णी पुरस्कार, डॉ. वृंदा केळकर यांना गोमंतकीय कथा कादंबरीतील स्त्री समीक्षेसाठी बा. द. सातोस्कर पुरस्कार, प्रमोद कारापूरकर यांना 'अल्याड पल्याड' ललित गद्य लेखनासाठी बा. भ. बोरकर पुरस्कार,

कविता बोरकर यांच्या 'सेतू' कवित संग्रहासाठी शंकर रामाणी पुरस्कार, नंदिनी माजीक यांच्या 'दिव्यांग कथा कथेसाठी वि. स. सुखटणकर पुरस्कार, सत्यवान पालयेकर यांच्या सं. 'ज्ञानियांचा राजा' नाटकासाठी विष्णु वाघ पुरस्कार, अजित पैंगीणकर यांना माणसे संकीर्ण लेखनासाठी पं. महादेव शास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. वृंदा कांबळी आणि प्रसाद खानोलकर नांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना प्रत्येकी रु. १० हजार आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. मडगाव येथील रवींद्र भवनात दि. २९ रोजी दुपारी ३ वा. आयोजित गोवा मराठी अकादमीच्या वर्धापनदिन समारंभात हे पुरस्कार दिले जातील, अशी माहिती गोवा मराठी अकादमीतर्फे देण्यात आली आहे





# रवींद्र भवनाची पायाभरणी जानेवारीत

## तुये येथील जागा निश्चित; आमदार आरोलकर यांची माहिती

पेडणे : पुढारी वृत्तसेवा



पेडणे तालुक्यातील पर्यायाने राज्यातील कलाकारांन स्वतंत्र व्यासपीठ

जीत आरोलकर

परिषदेत सांगितले

सोल्यूशन्स प्रस्तुत

उपलब्ध व्हावे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा योग्य प्रशिक्षण मिळावे, कलेची दखल घ्यावी. त्याच अनुषंगाने तुये या ठिकाणी ५० हजार चौ.मी. जागेत सुसज्ज बहुउद्देशीय रवींद्र प्रकल्पाची पायाभरणी जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येईल, असे आमदार जीत आरोलकर यांनी पत्रकार

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद

ति. वि. नाट्यगृहावर सुरु ॥श्री स्वामी समर्थ ॥ ति.दर ५००/, ४००/-

आज रवि. दि. १६ नोव्हे. सायं. ५ वा. भावे नाट्य मंदिर सांगली

उद्या सोम. दि. १७ नोव्हे. सायं. ५ वा. गोविंदराव टेंबे रंगमंदिर कोल्हापूर

या कार्यक्रमाला मध्यंतर नाही सलग श्तास ४५ मि.

ऑनलाईन बुकींग, **बुक माय शो** आणि **व्हॉटसअप नटराजवर** सुरु

फोन बुकींग : सांगली - ९४२०७९१६२०, कोल्हापूर - ९७६७७६४८००

धनंजय गाडगीळ - 9850550686, आनंद कुलकर्णी कोल्हापूर - 9767764800

🕈 सादरकर्ते : मधुराणी गोखले आणि सहकलाकार

सावंत आणि सरकारच्या सहकार्यातून मांद्रे प्रथमच मतदारसंघाच्या विकासाला सुरुवात झाली असून, एकाचवेळी १७ विकास कामांची पायाभरणी करण्याचा सरकारच्या माध्यमातृन मिळाल्याचे ते म्हणाले

मांद्रे मतदारसंघाचा कायापालट करत असताना मांद्रे मतदारसंघ विकासाच्या बाबतीत अग्रकमाने कसा होईल? यावर आपला कटाक्ष आहे. चोपडे शिवोली पुलावरून मांद्रे मतदार संघात प्रवेश करताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सुशोभीकरण केले जाईल

स्वागत कमान उभारली जाणार आहे आणि त्यावर सरकारचा निधी नव्हे, तर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सुशोभीकरण करून मांद्रेचे दर्शन

#### रस्त्यावर २०० कोटी रुपये खर्च करणार

आमदार जीत आरोलकर यांनी, मांद्रे मतदारसंघातील चोपडे मार्गे मांद्रे हरमल, केरीपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण, रुंदीकरण, हॉटमिक्स डांबरीकरण या रस्त्यावर जवळजवळ २०० कोटी रुपये खर्च होणार आहे. शिवाय, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने जलवाहिनी टाकल्यानंतर ग्राहकांना नळ कनेक्शन घेताना भविष्यात कुठेच रस्ता खोदकाम करण्याची गरज भासणार नाही. त्या नजरेतून सरकारच्या माध्यमातून विकासाला गती दिली जात असल्याचे आमदार जीत आरोलकर म्हणाले

#### जगातील आकर्षक बहुउद्देशीय ॲक्वेरियम

त्ये या ठिकाणी जगातील दर्जेदार ॲक्वेरियम ५० हजार चौ. मी. जागेत उभारला जाणार आहे. त्या ठिकाणी पाण्यात वेगवेगळ्या जलचर प्राणी आहेत, त्यांचेही दर्शन या ॲक्वेरियममध्ये होणार आहे, अशी माहिती विश्वास आरोलकर यांनी दिली.

सुरुवातीलाच होईल, असा विश्वास आमदार आरोलकर यांनी व्यक्त केला.

## भटक्या कुत्र्यांबहल कृती अहवाल सादर करा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी गोव्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांना त्यांच्या संस्थांमध्ये आणि परिसरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशीलवार अहवाल करण्यास सांगितले

सर्व संस्थांना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

संचालनालयाने विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजना, स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय आणि र्ह समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी प्रलंबित असलेल्या आवश्यकतांसह नमूद केलेल्या प्रतिसाद कृतींची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत

## मांद्रे भाजपतर्फ बिहारचा विजयोत्सव

हरमल : पुढारी वृत्तसेवा

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एन डी ए आघाडीला दोनशेपार यश मिळाल्याने मांद्रे भाजपतर्फे फटाके वाजवन व जोरदार घोषणा देऊन विजयोत्सव साजरा केला

भाजप सरचिटणीस गोवा प्रभारी तरुण चुघ, गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद तानावडे. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्ळकर, उत्तर गोवा भाजप उपाध्यक्ष दयानंद कार्बोटकर, मांद्रे मतदारसंघाचे मंडल अध्यक्ष उत्तम पोखरे. पेडणे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर आदी उपस्थित

> होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला

## दिवाडी रो रो सेवा होणार सहा महिन्यांत सुरू

'नदी परिवहन'कडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने कामे रखडली

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नदी परिवहन खाते (आरएनडी ) गेली अनेक वर्षे पायाभूत सुविधा आणि दरुस्तीच्या कामांमध्ये अडथळ्यांना सामोरे जात आहे. विभागाकडे स्वतः ची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यावर अवलंबून राहावे लागते, अशी खंत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली

दरम्यान, यामुळे अनेक प्रकल्प रेंगाळले असून जेटी विकास, नौकांची देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधा उभारणीची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. यामुळे नदी मार्गांवर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुविधेचा सामना करावा लागत आहे.

नौकांच्या दुरुस्तीला वेळ लागणे, जेट्टींवर सुविधा अपुऱ्या असणे आणि

प्रवासात वारंवार खंड पडणे यांसारख्य समस्या अजूनही कायम आहेत. दरम्यान, नागरिकांना मोठी अपेक्षा

असलेल्या दिवाडी रो रो फेरी सेवे

संदर्भात विभागाकडून महत्त्वाची

माहिती देण्यात आली आहे दीर्घकाळ विलंब झालेल्या या प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून पुढील सहा महिन्यांत रो रो सेवा सुरू होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रो रो सेवा सुरू झाल्यास दिवाडी बेटावरील नागरिकांन वाहनांसह थेट फेरीमार्गे मुख्य भूमीवर पोहोचता येईल. यामुळे प्रवासाच वेळ, खर्च आणि वाहतुकीतील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील

> पदादी 'शुभमंगल'मध्ये जाहीरात, मंगलकार्य घरात! मंगल 🖱



बाधकाम

मर्व प्रकारचे तार कंपाउंड चे कामे करून मिळतील. संपर्क. ९८२२२०४६००, ९३७२३०४६०

पााहजत

नामांकित हॉटेलमध्ये अनभवी पाहिजेत. वेटर पगार १२ ते १६ हजार.

मोबा- ९७६५३०६५५५ घरी बसून मोबाईल द्वारा रजिस्टर्ड काम करण्यासाठी मले. मर्लीची आवश्यकता आहे. मिस कॉल-९०३९०३०५००

शंती

**नारळाच्या व सुपारीच्या** बागेतील नारळ व सुपारी काढून देवू. मोठ्या बागायतदारांनी संपर्क साधावा तसेच चांगल्या दराने नारळ घेणारा आण. संपर्क- ९८८१२८२६८९.

શ<u>ી અસ્વે</u>

**प्रॉफीटव्ह्यू ५६** करन्सी आणि कमोडीटी एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर बेस क्लास

#### महाराष्ट्रात ८०१०५०१०१९

वाचकांसाठी निवेदन पुढारी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध जाहिरातींची शहानिशा करूनच वाचकांनी संबंधितांशी व्यवहार करावेत. वर्तमानपत्रातन प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील उत्पादने सेवा किंवा त्यासंदर्भातील दावे याची पृढारी पब्लिकेशन्स प्रा. लि. कोणतीही हमी घेत नाही. त्या मजकुराच्या अथवा दाव्याच्या पर्ततेसंदर्भातील कोणतीही जबाबदारी पढारी पब्लिकेशन्स प्रा. लि.चे मुद्रक, प्रकाशक, संपादक किंवा मालक हे जबाबदार

राहणार नाहीत. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.

# वधू-वर केंद्र<sup>(ह</sup>

सृहास शिर्के, पुणे

#### 9921501133 9822214005

 फक्त मराठा समाजासाठी • 26 वर्षांपासून कार्यरत • दरवर्षी 16000 नवीन नोंद्रा • पश्चिम महाराष्ट्रातील स्थळे

 नेमका ऑनलोईन सर्च ऑनलाईन नोंदणीची सोय • एक्सप्रेस इंटरेस्टची सुविधा • मोबाईल ॲप उपलब्धे

 मोफत पत्रिका गुणमिलन
 SMS/ ई्मेलने मॅचिंग स्थळे 🗨 स्थळांची माहिती घरपोच 28000 यशस्वी बंधने वार्षिक नोंदणी फी रु 200

www.anandmaratha.con 207, अथर्व प्लाझा, दुसरा मजला रोड, धनकवडी, पुणे. पिन: 411043

सरकार आणि सैन्यदलांमधील

#### CIN: L26109GA1981PLC000469 नोंदणीकृत कार्यालय : १६-ए, थिवी औद्योगिक वसाहत, म्हापसा गोवा ४०३५२६

**GKB OPHTHALMICS LIMITED** 

फोन क्र. (०८३२) ६७१४४४४, ई मेल : gkbophthalmics@gkb.net वेबसाईट : www.gkb.net

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही अलेखापरिक्षित आर्थिक निष्कर्षांचा घोषवारा

रु. लाखात, प्रतिशेअर मुल्य वगळता

				स्टॅंडअलोन					कन्सोलेटेड					
			तिमाही अखे			सहामाही अखेर				तिमाही अखेर		सहामाही	अखेर	वर्ष अखेर
अ		तपशील	३०/०९/२५	३०/०६/२५	३०/०९/२४	३०/०९/२५	३०/०९/२४	३१/०३/२५	३०/०९/२५	३०/०६/२५	३०/०९/२४	३०/०९/२५	३०/०९/२४	३१/०३/२५
क्र	Б.	• • • • • • • • • • • • • • • • • • • •	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
१	१	कामकाजातून एकूण उत्पन्न	६१०.६४	८७७.४९	८२५.७४	१४८८.१३	१६८७.६४	३२७४.९४	३०१७.२२	३२३०.५१	२६१४.३०	६२४७.७३	५,२१६.०६	१०८९८.७६
२	२	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक बार्बोपूर्व)	(५०.४७)	(२१२.५१)	(२०४.३६)	(२६२.९८)	(%%.%%)	(६०३.६३)	१९४.१९	(५४.९८)	(११४.७६)	१३९.२१	(११३.४२)	(६९०.९३)
3	3	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींपश्चात)	(५०.४७)	(२१२.५१)	(२०४.३६)	(२६२.९८)	(\$0.88\$)	(\$3.\$0)	१९४.१९	(५४.९८)	(११४.७६)	१३९.२१	(११३.४२)	(६९०.९३)
8	8	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींपश्चात)	(५२.२६)	(२१४.३०)	(२०५.३७)	(२६६.५६)	(३४६.१०)	(६१०.७९)	१८४.१२	(६४.०७)	(११५.०१)	१२०.०५	(१०४.५१)	(७०७.९२)
ч	ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (ज्यामध्ये कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट आहे.	(५७.३५)	(२१९.३९)	(२०८.२२)	(२७६.७४)	(३५१.८१)	(६३१.१५)	५३.૨७	(९५.३८)	(१३२.७८)	(४२.११)	(१३२.०९)	(८६१.२२)
	ξ (9	समभाग मिळकत प्रतिसमभाग मिळकत (दर्शनी मृल्य रु. १०/- प्रत्येकी) (चालू आणि बंद व्यवहारासाठी)	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६
		अ) बेसिक (रु. मध्ये)	(१.०४)	(४.२५)	(४.०७)	(५.२९)	(৪.১৬)	(१२.१२)	३.१७	(२.०२)	(२.४१)	१.१५	(२.९१)	(१३.९८)
		ब) डायल्युटेड (रु. मध्ये)	(१.०४)	(४.२५)	(४.०७)	(५.२९)	(६.८७)	(१२.१२)	३.१७	(२.०२)	(२.४१)	१.१५	(२.९१)	(१३.९८)

१. उपरोक्त तिमाही आणि सहामाही कालावधीसाठीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जे ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपले आहेत, त्यांचे पुनरावलोकन कंपनीच्या ऑडिट समितीने केले आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी मंजूर केले आहेत. हे निकाल SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, २०१५(सुधारित) च्या inym ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन ठेवले आहेत.

२. कंपनी एकाच प्रमुख क्षेत्रात कार्य करते, म्हणजे ऑप्थॅल्मिक लेन्सेसचे उत्पादन, आणि म्हणून या संदर्भात पुढील कोणत्याही खुलाशांची आवश्यकता नाही.

३. कंपनीची महत्त्वपूर्ण उपकंपनी असलेल्या GSV Ophthalmic Private Limited (GSV) च्या संचालक मंडळाने, तिच्या स्थापनेपासून कोणताही व्यवसाय न केल्यामुळे, स्वैच्छिक विसर्जन (Voluntary Winding Up) करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, कंपनीची होल्डिंग कंपनी असलेल्या GKB Ophthalmic Limited च्या संचालक आणि भागधारकांनी जीएसव्हीच्या स्वेच्छेने विसर्जनाचा प्रस्ताव २२ सप्टेंबर, २०२५ रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीद्वारे आणि त्यानंतर ०१ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे भागधारकांच्या बैठकीत मंजुर केला आहे. ४. वरील माहिती SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, २०१५ च्या नियम३३ अंवर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप

ठिकाण : म्हापसा-गोवा दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२५

- ज्यो. मंगेश महाडिक

# आजिदिनांक





स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर(www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाईटवर (www.gkb.net) उपलब्ध आहे.

सूर्योदय: ६.४८, सूर्यास्त: ५.५९, चंद्रोदय: ४.०९, चंद्रास्त: ३.३०, तिथी : द्वादशी, नक्षत्र : हस्त, मास : कार्तिक, पक्ष : कृष्ण, राहू काळ: ४.३५ पासून ५.५९ पर्यंत, शुभ काळ: ११.४४ ते १२.२७, **यमगंड :** १२.०५ पासून १.२६ पर्यंत, **यमघंट :** १.०९ पासून १.५२ पर्यंत.



### दिनविशेष दि. १६ नोव्हेंबर २०२५

• १६ डिसेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस' म्हणून

ओळखला जातो. (इंटरनॅशनल डे फॉर टॉलरन्स) •१९२७ : डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म

•१९४५ : युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

•२०१३ : सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधून निवृत्ती, 'भारतरत्न' जाहीर • १९६७ : रोशनलाल नागरथ ऊर्फ संगीतकार 'रोशन' यांचा जन्म



• बिहार निकाल विश्लेषणाचा शोध गुगलवर घेतला जात होता.

• आशिया चषक रायझिंग स्टारविषयी माहिती शोधली गेली.

• गुरुनानक जयंतीविषयी माहिती गुगल ट्रेंडमध्ये होती.


• पीएम किसान योजनेविषयी माहिती गुगलवर शोधली जात आहे.

This is Trade mark of





त्ळ: गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. आज तुम्ही विना



मेष: तुमच्या तणावावर मात करू


ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी व


शांतता नांदेल. प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.


शकाल. जोडीदाराबरोबर योग्य तो























मीन: कायदेशीर सल्ल्यासाठी विकलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरचे तुमच्यावर संशय घेतील.

## बुडत्याचा पाय खोलात

'किस्तानमध्ये लोकशाही केवळ नावाचीच आहे, वास्तवात तिथे पंजाबी अधिकाऱ्यांचा वरचष्मा असलेल्या लष्कराचीच सत्ता असते, हे एक उघड गुपित आहे. पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास पाहता १९५८-१९७१, १९७७-१९८८ आणि १९९९-२००८ अशा काळात तिथे लष्करशाहीच होती. त्यावेळी अनुक्रमे अयुब खान, झिया-उल-हक आणि परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानवर सत्ता गाजवली. एरवीही ज्यावेळी लष्करी राजवट नव्हती, त्यावेळीही देशाचा कारभार अप्रत्यक्षपणे लष्कराच्याच हातात होता. तिथे हा 'हायब्रिड रुल'चा सुरुवातीपासूनच पायंडा पडलेला

जीकेबी ऑप्थालमिक्स लिमिटेड करिता

व्यवस्थापकीय संचालक, डीआयएन : ०००५१८६३

आहे. सध्याही शाहबाज शरीफ पंतप्रधान असले, तरी वास्तवात सत्ता लष्करप्रमुख आणि स्वतःला 'फील्डमार्शल' बनवृन घेतलेल्या असीम मुनीर यांच्याच हातात आहे. आता तर पाकिस्तानी संसदेत घटनाबदल घडवून या लष्करप्रमुखाच्या हातात अमर्याद शक्ती दिली आहे. यामुळे आधीच सर्व क्षेत्रात रसातळाला जात असलेल्या पाकिस्तानची अवस्था 'बुडत्याचा पाय खोलात' अशीच होणार, हे उघडच आहे!

या नव्या घडामोडींमुळे पाकिस्तानच्या



राजकारणात आता लष्करी हस्तक्षेप उजळमाथ्याने सुरू होईल. त्याला घटनात्मक अधिकाराचा आधार असेल. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने ही २७ वी घटनादुरुस्ती करून लष्करप्रमुख असीम मुनीर यांना

स्वतःच हे अमर्याद अधिकार बहाल केलेले वर्ल्ड वॉच आहेत. त्यामुळे लष्करप्रमुख हे पद पंतप्रधान पदापेक्षाही अधिक शक्तिशाली

बनले आहे. विशेष म्हणजे अण्वस्त्रांचे बटणही आता लष्करप्रमुखाच्याच हाती आले आहे. ही किती धोकादायक बाब आहे, याची कुणीही सहज कल्पना करू शकतो. भारतात युद्धावेळी तिन्ही सैन्यदलांमध्ये योग्य समन्वय असावा, यासाठी 'सीडीएस' म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' हे पद निर्माण करण्यात आले होते. संकटकाळात

समन्वयासाठीही हे पद आवश्यक बनले होते. जनरल बिपीन रावत हे २०२० मध्ये या पदावर सर्वप्रथम आले. सध्या जनरल अनिल चौहान हे 'सीडीएस' आहेत. भारताची अनेक बाबतीत नक्कल करणाऱ्या पाकिस्तानने असेच 'सीडीएफ' नावाचे पद निर्माण करून हे पदही असीम मुनीर यांना बहाल केले आहे. त्यामुळे आता ते घटनात्मकदृष्ट्या लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही दलांचे संयुक्त प्रमुख बनले आहेत. ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तानची मोठी वाताहत होऊनही पाकिस्तानने 'आमचाच विजय झाला' अशी आवई उठवली होती. अर्थात, हा प्रकार काही तिथे नवा नाही. भारताने 'ऑपरेशन सिंद्र' दरम्यान जोरदार तडाखा दिल्यावरही असीम मुनीर यांनी स्वतःला 'फील्डमार्शल'चा बहुमान घेऊन जगभर हसे करून घेतले होते. आता अशी फील्डमार्शल एअर फोर्स मार्शलसारखी पंचतारांकित पदेही आजीवन राहतील, असे नव्या घटनादुरुस्तीमध्ये म्हटले आहे. एकंदरीत ज्या लष्करशाहीने पाकिस्तानला हातात भिकेचा वाडगा घेऊन जगासमोर उभे केले त्याच लष्करशाहीला नव्या घटनादुरुस्तीने हे 'बक्षीस' दिले आहे. त्यामुळे या अपयशी देशाचे पुढचे चित्र किती विदारक असेल, याची कल्पना आपण करू शकतो!

- सचिन बनछोडे



Pudhari Publication Pvt. Ltd. • वर्ष : ८७ • अंक : ३१७

\* R. N. I. No. GOAMAR/2019/80096 \* For Pudhari Publication Pvt. Ltd. \* Founder Editor Late G. G. Jadhav \* Chief Editor Dr. Pratapsinh G. Jadhav \* Group Editor, Printer & Publisher - Dr. Yogesh Pratapsinh Jadhav \* Printed by: Ashok Pandurang Dhond, Elegant Offset Printers Pvt. Ltd., Printed at - Karaswada, Mhapasa, Goa. Published at - Pudhari Bhavan, 1st Floor, Emerald Tower, Santinez, Panjim, Goa. (Note: As per PRB Act, the Editorial responsibility is on the Resident Editor Mr. Mayuresh Raghunath Watve only)